DATAMATICS

November 06, 2024

To,

Corporate Communication Department Listing Department

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeeboy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai – 400 001. Bandra (East), Mumbai - 400 051. BSE Security Code: 532528 NSE Symbol: DATAMATICS

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith extracts of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024 approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Tuesday, November 05, 2024 published on Wednesday, November 06, 2024 in the Newspapers viz. – Financial Express (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi).

The above information is also available on the website of the Company www.datamatics.com.

Kindly take the above on your record.

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat EVP, Chief Legal Officer and Company Secretary (FCS: 4611)

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

GOODDAY VENTURES INDIA PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION LLPIN: U29190MH1992PTC065241
Regd. Add: 133 Clover Centrecamp 7 Moledina Road Na Pune MH 411001. E-Auction Notice

Sale of Assets of Corporate Debtor on Standalone Basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 r/w IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 Date and Time of E-Auction: 9th December 2024 at 11:00 AM to 02:00 PM (With the unlimited extension of 10 minutes each)

Sale of Assets of Corporate Debtor on Standalone basis by the liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 03rd March 2023 in I.A. 2883 OF 2021 IN C.P.(IB) No. 3060 of 2019. The sale will be done by the undersigned through the E-auction platform https://eauctions.co.in (Linkstar Infosys Private Limited). Earnest Money | Incrementa Reserve

Block

ı				Price	Deposit	value
	Residential House No. B-2 & Castle, Survey No. 68/1,68 68/3/2a,68/4, 68/5, 68/6, Uto Hsg. Soc. Wonawrie, Taluk Pune area admeasuring 4150 total. ('Row House Property') the inventory present inside House Property such as Furn tures, Electronic Appliances household items	/2, 68/3/1, pia Co-op. ca- Haveli, O Sq. Ft, in along with the Row iture & Fix-	'	₹ 4,08,80,418.00	₹ 40,88,000.00	₹ 2,00,000.00
	Last date of submission of Eligibility Documents Declaration of Eligibility Bidder		Proces	s Document	er mentioned in	detail
	Inspection of Assets of Corporate Debtor	From 27th	Noven	nber, 2024 to 3rd	d December, 202	4.
	Last Date for submission of Earnest Money Deposit	6th Decen	nber, 20	24		
1	Date and time of E-Auction for	9th Decen	nber, 20	24 at 11:00 AM	to 02:00 PM	

Terms & Conditions of the sale is as under:

SIDOHA VENTURES LIMITED

Regd. Office: "Sethia House", 1st Floor, 23/24, Radha

Bazar Street, Kolkata-700 001

Phone: +91 33 2242 9199/5335 Fax: +91 33 2242 9667 e-mail: response@siddhaventures.com

Cin: L67120WB1991PLC053646

NOTICE

Notice is hereby given Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 and any other regulation

as and if applicable, that a Meeting of the Board of Directors of

the Company will be held on Wednesday, 13th Novembe

2024 at 3:00 P.M at the Registered Office of the Company Li

Sethia House, 23/24 Radha Bazar Street, 1st Floor, Kolkata

To consider, approve and take on record the Unaudited

inancial Results of the Company for the guarter ended of 30th September, 2024 as per Regulation 33 of the SER

(Listing Obligations and Disclosure Requirements

2.To consider the appointment of M/s Rahul Bansal (

Associates. Chartered Accountants (FRN No. 327698E)

having its office at 31 JL Nehru Road, Kolkata-700071 as the

Internal Auditor of the Company for the Financial Year: 2024

2025 to conduct the Internal Audit of the Company pursuant to

the provisions of Section 138 of the Chapter IX of the

3. Any other business as Board deems fit to discuss, with the

The notice is also available on the website of the Company

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

By order of the Board

SIDDHARTH SETHIA

DIRECTOR

DIN: 00038970

For SIDOHA VENTURES LIMITED

Companies Act, 2013.

Date: 05.11.2024

Place: Kolkata

Beejay Ads,

Color Spot,

Byculla (E),

Antop Hill

Phone: 24159061

Ganesh Advertising,

Abdul Rehman Street

Hornimal Circle, Fort.

Phone: 22663742.

J.K. Advertisers,

Mani's Agencies.

Opp.G.P.O., Fort.

Manjyot Ads,

Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising. Mazagaon, Phone: 23701070.

Mobile : 9869040181

Premier Advertisers

Mobile: 9819891116

Sarjan Advertising,

Phone: 66626983

S. Arts Advtg.

Byculla (W),

Masjid Phone: 23415111

Sanjeet Communication Phone: 40024682/40792205.

Taj Publicity Services,

Phone: 2305 4894.

Mobile: 9892011371. Yugarambha Advertising,

Phone: 2386 8065.

Mobile: 9869074144.

Phone: 022-65881876

Mobile: 9320111876

Aaryan Publicity

Dadar (W),

Mumbai Central

Currey Road (E)

Phone: 2263 00232.

Mobile: 9892091257.

Phone: 24700338.

Mobile: 9820460262.

OM Sai Ram Advtg.,

Opera House

Phone: 23692926 / 56051035.

Phone: 23748048 | 23714748.

Mobile: 9769238274/ 9969408835

Phone: 2342 9163 / 2341 4596.

FCA Communications. Nariman Point. Phone: 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg.

permission of the Chairman

(www.siddhaventures.com)

700001, to inter-alia consider the following business:

Regulations, 2015 along with Limited Review Report.

Details of Assets

 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider Linkstar Infosys Private Limited Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar): Contact person: Mr. Dixit Prajapati Email idadmin@eauctions.co.in, Mobile No.: +91 9870099713

2. Documents shall be submitted to Liquidator through email and hard copy in the format prescribed in the detailed E-auction Process Document on or before 24th November, 2024. The bid form along with detailed terms & conditions of the complete E-auction process can be downloaded from the 3. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind

of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor/bidder without assigning any reason and without any liability. 4. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted at liq.gooddayventures@gmail.com

CA Prashant Jain Date: 06.11.2024 Liquidator – Goodday Ventures India Private Limited IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Place: Navi Mumbai Email ID: ipprashantjain@gmail.com; liq.gooddayventures@gmail.com Correspondence Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park,

Sec. 30 A, Vashi, Navi Mumbai- 400 705 Contact No: +91 8169554787 (Call on WhatsApp)

Place: Mumbai

or send a request at evoting@nsdl.co.in,

Date: 05.11.2024

evoting@nsdl.co.in.

HILTON

Yuvraj Malhotra Chairman and Managing Director

For HILTON METAL FORGING LIMITED

HILTON METAL FORGING LIMITED

CIN: L28900MH2005PLC154986

Read. Office: 303. Tanishka Commercial Co-op. Society Ltd.

Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101 | Tel: +91 22-40426565

Fax: +91 22 40426566 | Email: secretarial@hiltonmetal.com

Website: www.hiltonmetal.com

NOTICE

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Members

of Hilton Metal Forging Limited ("the Company") will be held on Thursday, 28th

November, 2024 at 12,00 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual

Means ("OAVM") to transact the business set out in the Notice of EGM in accordance with

the Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020.

May 5, 2020, January 13, 2021 19/2021 dated December 08, 2021, No. 21/2021 dated

December 14, 2021, 2/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated 28th December, 2022,

09/2023 dated 25th September, 2023 and 09/2024 dated 19th September, 2024 and

Circulars issued by SEBI dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5,

The Company has sent the Notice of the EGM on Tuesday, 5th November, 2024 through

electronic mode to the members who have registered their email addresses with M/s. Link

Intime India Private Limited, Registrar and Transfer agent ("RTA") of the

Company/Depository Participant(s) ("DP"). The Notice of EGM is also available on the

Company's website at https://www.hiltonmetal.com/annual/ and on the website of BSE at

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is

providing the e-voting facility to all its Members to cast their vote on all the resolutions set

forth in the Notice of the EGM and the said Members may transact such business

contained in the said Notice through voting by electronic means on e-voting platform

The e-voting period will commence on Monday, 25th November, 2024 at 9:00 a.m. IST

The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of

The Company is also offering the facility for e-voting during the EGM for the members

attending the meeting, who have not cast their votes by remote e-voting. However,

Members who have already cast their votes by remote e-voting prior to the EGM, may

A member can only opt for one mode of voting i.e. either through remote e-voting or e-

Any person, who acquires shares of the Company and becomes a shareholder after the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download

section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

dispatch of the EGM notice and holding shares as on cut-off date i.e. Wednesday, 20th

November, 2024 may obtain login ID & password for e-voting by sending a request at

voting during the EGM. If any member casts vote by more than one mode, then voting

is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.

the Company as on the cut-off date i.e. Wednesday, 20th November, 2024. Once a vote

and end on Wednesday, 27th November, 2024 at 5:00 p.m. IST. Thereafter, the e-

www.bseindia.com and NSE at www.nseindia.com.

The details of remote e-voting are given below:

attend the EGM but shall not be entitled to vote.

done through remote e-voting shall prevail.

voting module will be disabled

provided by National Securities Depository Limited ("NSDL).

2023 and October 3, 2024 without the physical presence of the members at the meeting.

BHARAT SEATS LIMITED CIN: L34300DL1986PLC023540

Regd. Office: 1, Nelson Mandela Road, Vasant Kunj, New Delhi- 110070 WEBSITE: www.bharatseats.com; E-mail: seats@bharatseats.net Phone: +91 9643339870-74; Fax: 0124-2341188

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024 (Rs. in lakhs except per share data)

Quarter ended Six Months Ended Year Ended Particulars No. 30 09 2024 30 06 2024 30 09 2023 30 09 2024 30 09 2023 34 03 2024

		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	29,137.47	29,980.03	28,681.41	59,117.50	54,065.87	107,135.50
2	Net Profit for the period (beforeTax, Exceptional and/or Extraordinary items)	959.18	888.86	910.57	1,848.04	1,549.56	3,358.12
3	Net Profit for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary items)	959.18	888.86	910.57	1,848.04	1,549.56	3,358.12
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	710.37	661.47	678.98	1,371.84	1,146.33	2,505.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	706.14	657.29	683.11	1,363.43	1,154.55	2,488.66
6	Equity Share Capital	628.00	628.00	628.00	628.00	628.00	628.00
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of the year						16,054.64
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) (In Rs.) -						
	(a) Basic (Rs.)	2.26	2.11	2.16	4.37	3.65	7.98
	(a) Diluted (Rs.)	2,26	2.11	2.16	4.37	3.65	7.98

 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange, www.bseindia.com, and on the Company's website

The above financial results of Bharat Seats Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held

on 05th November, 2024.

For and on behalf of the Board of Directors

Place: Gurugram Date: November 05, 2024

Sd/-(ROHIT RELAN) Chairman and Managing Director

SCAN STEELS LIMITED CIN: L27209MH1994PLC076015

Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subhash Road, Vile Parle(East), Mumbai-400057 Telephone: +91-022-26185461; Email: scansteels@scansteels.com

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER,2024 (Amount INR (In Lacs), except earning per share data Quarter ended

			luarter ende	d	naii rea	r Ended	Year Ended
SI	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
No.	an-1978	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	14,136.80	23,533.87	26,186.33	37,670.67	48,966.39	96,743.05
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(194.01)	1,963.07	489.77	1,769.07	1,087.47	2,415.63
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(194.01)	1,963.07	489.77	1,769.07	1,087.47	2,415.63
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(134.69)	1,456.96	333.88	1,322.28	804.73	1,773.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(238.34)	1,424.33	371.72	1,186.00	894.37	1,959.30
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)				(4)		34,099.45
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (not annulized) (Before and after Extraordinary Items)					,	
	Basic	(0.25)	2.78	0.64	2.53	1.54	3.39
	Diluted	(0.22)	2.49	0.64	2.26	1.54	3.37
	Consolidated Unaudited Financial Res	ults for the (Quarter and I	Half Year End	ed 30th Sept	tember,2024	Service Control
		152		127	110000000000000000000000000000000000000	000000000000000000000000000000000000000	Einancial

	Dasc	(0.40)	2.70	0.04	2.03	1.34	3.39
	Diluted	(0.22)	2.49	0,64	2.26	1.54	3.37
	Consolidated Unaudited Financial Res	ults for the f	Quarter and I	lalf Year End	ed 30th Sept	tember,2024	Service Acres
-		C	Quarter ende	d	Half Yea	r Ended	Financial Year Ended
SI	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	14,136.80	23,533.87	26,186.33	37,670,67	48,966.39	96,743.05
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(195.32)	1,969.67	489.77	1,774.35	1,087.47	2,415.93
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(143.23)	1,964.87	489.77	1,821.64	1,087.47	2,748.07
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(83.91)	1,458.75	333.88	1,374.85	804.73	2,105.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit! (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(187.57)	1,426.13	371.72	1,238.56	894.37	2,291.74
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)				(2)	8	34,431.89
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (not annulized) (Before and after Extraordinary Items)				*		
	Basic	(0.17)	2.79	0.64	2.63	1.54	4.02
	Diluted	(0.14)	2.49	0.64	2.35	1.54	4.00

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 05, 2024. The statutory auditors have carried out a Limited Review of the results for the quarter and half year ended

2 The figures for the quarter ended September 30,2024 are balancing figures between the Un audited figures of the half year ended september 30, 2024 and published figures of three months ended June 30, 2024.

3 The company has investment in two private limited companies and one limited liability partnership (LLP) firm respectively, being associate group holdings. For the purpose of consolidated. Financial Statements, the parent company has incorporated share of profit/(loss) of these associate companies based on management certified accounts being prepared on applicable Ind As.

4 The Company is engaged in only one segment viz. Sleet Manufacturing and as such there is no separate reportable segment as per IND AS 108 "Operating Segment".

5 Figures for the previous periods have been regrouped, rearranged and/or reclassified to confirm to the classification of the current period wherever necessary. Also the figures of additions and/or subtractions have been rounded up/off automatically for reporting at INR in lakhs.

6 The above results are available on the Company's website at www.scansteels.com and BSE website at www.bseindia.com For and on behalf of the Board of Directors

Tuesday, November 05, 2024

Ankur Madaan Whole Time Director

For Scan Steels Limited

HERANBA

CIN: L24231GJ1992PLC017315 Reg. Off: Plot No. 1504/1505/1506/1 GIDC, Phase-III, Valsad, Vapi - 396195, Gujarat, India. Cor. Off: 2nd Floor, A-Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali-West, Mumbai - 400092. Maharashtra, India

Website: www.heranba.co.in; Email: compliance@heranba.com NOTICE

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Heranba Industries Limited, will be held on Wednesday, November 13, 2024, to consider and approve inter-alia the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter ended September 30, 2024.

Further, we wish to inform that the company's Trading Window for dealing in securities of the company by Designated Person(s) has already been closed with effect from October 01, 2024 and will remain closed till 48 hours from the declaration of unaudited Standalone and Consolidated financial results and the same has already been informed.

For further Information/updates on this, the investors may visit the Company's website www.heranba.co.in and Stock Exchange's website at www.bseindia.com and www.nseindia.com

For Heranba Industries Limited **Company Secretary & Compliance Officer** Place: Mumbai

Date: 05-11-2024

Registered Office: 19-A Dhuleshwar Garden, Jaipur, Rajasthan, India, 302001. www.aubank.in

CS Abdul Latif

Membership No.: A17009

LOAN AGAINST GOLD - AUCTION NOTICE ON "AS IS WHERE IS" BASIS

The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from AU Small Finance Bank Limited ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/their dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles on 11 Nov 2024 between 11:00 AM - 3:00 PM (Time) at below mentioned branches according to the mode specified therein. In the case of deceased borrowers, all conditions will be applicable to legal heirs. Please note that in the event of failure of the above auction, the bank reserves its right to conduct another auction without prior intimation.

E-Auction Branch Details (E-auction will be conducted by using Weblink https://gold.samil.in)

AHMEDNAGAR - 24660000141952 | AKOLA - 24660000262454 | AKOT 24660000845847 | AMALNER - 24660000215484 24660000294583 24660000329589 | AMRAVATI - 24660000250896 24660000263392 24660000276467 24660000285790 | BHUSAWAL - 24660000146423 24660000202828 24660000248221 24660000252843 24660000255957 24660000256605 24660000275009 24660000284232 24660000287776 24660000291158 24660000297307 24660000298545 | CHALISGAON 24660000144086 24660000205563 24660000210263 24660000217650 24660000236504 24660000249769 24660000260247 24660000261065 24660000269771 24660000271396 24660000273853 24660000281397 24660000288924 24660000319748 24660000781336 24660000913010 24660000932594 | DHULE - 24660000208197 24660000281287 24660000759529 | GONDIYA - 24660000142020 24660000161684 | JAMNER 24660000206791 24660000221792 24660000229367 | KOPARGAON 24660000294113 | NAGPUR - 2 - 24660000234187 24660000270078 NANDGAON - 24660000276217 | NASHIK - GANGAPUR ROAD 24660000198654 24660000286238 24660000555813 | PARATWADA 24660000141782 | PARTUR - 24660000134085 | PUNE - 24660000261405 24660000270308 | PUSAD - 24660000136852 24660000142900 24660000144766 24660000341445 | SANGAMNER - 24660000283694 24660000940328 | SATANA - 24660000274691 24660000875920 | SHIRPUR - 24660000850087 | SHRIGONDA - 24660000165466 | WANI 24660000148609 24660000153969 24660000198624 | WARDHA 24660000122268 24660000142220 24660000286668 | YAVATMAL 24660000156154 Note: The auction is subject to certain terms and conditions mentioned in the bid form,

which is made available before the commencement of auction.

Manager AU Small Finance Bank Limited

NEOGEN CHEMICALS LIMITED CIN: L24200MH1989PLC050919

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg. Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601 Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email:investon@neogenchem.com; Website: www.neogenchem.com

read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020. 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Neogen Chemicals Limited (the "Company") is sought for the following special resolution by way of remote e-voting ("e-voting") process:

Company / depository participant(s) as on Friday, November 1, 2024 ("Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company: www.neogenchem.com the relevant section of the website of BSE Limited ("BSE"); www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE"); www.nseindia.com and on the website of our RTA - (Link Intime India Private Limited) ("RTA"): https://instavote.linkintime.co.in. in accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through

is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only. The Company has engaged the services of our RTA - (Link Intime India Private Limited) ("RTA") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting

Wednesday, November 6, 2024, 09:00 A.M. Commencement of e-voting IST onwards

Conclusion of e-voting period Thursday, December 5, 2024, till 05:00 P.M. IST

Cut-off date for eligibility to vote Friday, November 1, 2024

December 5, 2024, to be eligible for the vote being considered, failing which, it will be strictly considered that no reply has been received from the member. The e-voting facility will be disabled by RTA immediately after 5.00 p.m. IST on Thursday, December 5, 2024 Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's RTA, Link Intime India Private Limited either by email o mt.helpdesk@linkintime.co.in or by post to Link Intime India Private Limited C-101 1st Floor, Embassy 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083. Phone No. +91 22 49186000

The Board of Directors has appointed CS Devendra Deshpande (FCS 6099), Proprietor of M/s. DVD & Associates, Company Secretaries; Pune as Scrutinizer for conducting the Postal Ballot process through e-voting in a fair and transparent manner.

for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section at www.evoting.nsdi.com or https://www.cdslindia.com/Footer/Easiest.html o call NSDL at: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or CDSL at: toll free no. 1800 22 55.33 or send a request at evoting@nsdl.com or helpdesk.evoting@cdslindia.com. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company after completion of

scrutiny and the results of the voting of postal ballot through e-voting will be announced within 2 working days from the conclusion of e-voting period i.e. on or before Saturday December 7, 2024 (5:00 p.m. IST), at the Registered Office of the Company and shall also be displayed on the Company's website i.e. https://neogenchem.com/announcements/ and communicated to BSE Limited, National Stock Exchange of India Limited and Link intime India Private Limited on that date. The Company will also display the results of the postal ballot at its registered office.

For Neogen Chemicals Limited Unnati Kanani

Company Secretary and Compliance Officer Place: Thane

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Registered Office: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai -400093.

Date: November 5, 2024

CIN: L72200MH1987PLC045205, Tel. No.: - +91-22-61020000/1/2 Fax. No.: - +91-22-28343669 Website: www.datamatics.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

STANDALONE CONSOLIDATED Half Year ended Year ended Half Year ended Year ended Quarter ended Quarter ended **Particulars** 30-Sep-24 30-Jun-24 30-Sep-23 30-Sep-24 30-Sep-23 30-Sep-24 30-Jun-24 30-Sep-23 31-Mar-24 naudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited I naudited Total income from operations (net) 176.94 176.32 348.18 364.57 735.35 406.75 393.99 376.79 800.74 767.88 1,549.89 Net Profit (+) / Loss (-) from ordinary activities before tax 36.94 7.33 35.96 44.27 66.77 110.00 52:71 52.95 58.54 105.66 125.78 250.82 Net Profit (+) / Loss (-) for the period after tax 33.95 5.19 30.01 39.14 53.16 86.32 42.20 43.82 48.93 86.02 103.62 197.13 Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after non controlling interest) 33.95 5.19 30.01 53.16 86.32 42.36 43,49 85.85 104.37 198.19 Other Comprehensive Income (1.53)0.29 (0.84)(1.24)(0.08)1.00 5.28 (1.75)(0.71)3.53 1.32 7.79 37.90 53.08 87.32 47.48 42.07 48.22 89.55 204.92 Total Comprehensive income for the period 32.42 5,48 29.17 104.94 Paid-up equity share capital (Face Value per share Rs.5/-) 29.51 29.51 29.48 29.51 29.48 29.50 29.51 29.51 29.48 29.51 29.48 29.50 Reserve (excluding Revaluation) Reserves as NA1 NA NA NA NA. NA NA NA per balance sheet of previous accounting year NA NA. NA Earnings Per Share (EPS) Basic 9.02 14.64 7.37 14.54 17.71 33.60 5,75 0.88 5.09 6.63 7.18 8.35 5.75 0.88 5.09 6.63 9.02 14.64 7.18 7.37 17.71 33.60 Diluted

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for half year and 2nd quarter of FY 2024-25 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for half year and 2nd quarter of FY 2024-25 are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.datamatics.com,

For Datamatics Global Services Limited

Place: Mumbai Date: November 5, 2024

> Bank of Maharashtra एक परिवार एक बैंक

बैंक ऑफ महाराष्ट

PUNE WEST ZONAL OFFICE Janamangal', 1st Floor, Old Mumbai-Pune Highway, Above Bank of Maharashtra Pimpri Branch, Pimpri, Pune - 411018. Tel.: 020-2733 5351

of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Sale Notice for Sale of Immovable Properties

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to Bank of Maharashtra, the possession of which have been taken by the Authorised Officer of Bank of Maharashtra, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 26/11/2024, for recovery of the balance due to the Bank of Maharashtra from the Borrower(s) and Guarantor(s) as mentioned in the table. Details of the Borrower/s and Guarantor/s. amount due, Short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and the earnest money deposit are also given as under -

Sr. No.	Name of Amount Due Short description of the immovable property and Type of Possession		EMD Amt.	
Don	Donowers', Gaurantors	(1.50)	Type of Possession	Bid Increment Amt.
1	Borrower 1. Mr. Naresh Nagaram Suryvawanshi 2. Mr. Gopal Nagaram Twenty Two Only)		Flat No.301 at Third Floor in Apartment named 'Savitri Shankar Apartment', Plot No. 3A, CTS No.1139, 1140, Near Malav Velencia Building, Shedavali Road, Anand Nagar, Khopoli, Village Chinchvali Shekin, Tal Khalapur, Dist. Raigad – 410203, Area 425 sq. ft Possession Type: Physical Encumbrances known to Bank: NIL	RP: Rs. 8,60,000/- EMD: Rs. 86,000/- BI: Rs 30,000/-
2	Albuja House Flat No 2, House No. 201, Opp. to ST Stand Lonavala Tal Maval, Pune 410401	Interest as applicable w.e.f. 27.10.2024 and other cost & expenses.	Flat No.403 at Fourth Floor in Apartment named 'Savitri Shankar Apartment', Plot No. 3A, CTS No.1139, 1140, Near Malav Velencia Building, Shedavali Road, Anand Nagar, Khopoli, Village-Chinchvali Shekin, Tal Khalapur, Dist. Raigad – 410203, area 650 sq. ft, carpet area 380.17 sq. ft.Possession Type: Physical Encumbrances known to Bank: NIL	RP: Rs. 13,16,000/- EMD: Rs. 1,31,600/- BI: Rs. 30,000/-

Date of E- Auction: 26/11/2024 between 01:00 p.m. to 05:00 p.m., Last date of submission of bid and EMD: 25/11/2024 Inspection Date & Time: 11/11/2024 to 18/11/2024 with prior appointment

Bidders have to log in on the website-https://ebkray.in, and get themselves registered, deposit Pre-Bid EMD amount before the close of e-Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment and updation of the same in the website. This may take some time as per banking process and hence bidders in their own interest are advised to submit the pre-bid EMD amount well in advance, that is at least 24 hours

Bank reserves the right to postpone/defer/cancel the e-auction without assigning any reason. For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in website of Bank of Maharashtra i.e.

https://bankofmaharashtra.in/propsale.asp and https://ebkray.in. Prospective bidders can contact the Authorized Officer Mr. H.R. Meena on

Place: Pune

Bank of Maharashtra, Pune West Zone

Phone: 2422 9241/ 2422 0445. DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/9930949817 Hook Advertainment

Mobile: 8691800888 Central Advertising Agency, Mahim(W),Phone: 24468656 | 24465555 Charudatta Advertisino

Mahim (W). Phone: 24221461 Jay Publicity, Phone: 24124640

Pallavi Advtg. Dadar (W),

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Stylus Arts. Dadar (W), Phone: 24304897

Phone: 2446 6191 Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689

Media Junction Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198 Achievers Media

NAC Bandra (W) Mobile: 9664132358

Mobile: 9867445557 Bhubaneswar

financialexp.epapr.in

DIN: 07002199

Mob. No. 9587006577. Date: 28.10.2024

before the e-Auction date to avoid last minute rush.

NOTICE OF POSTAL BALLOT Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act")

Sr. No. Description of Special Resolution

Appointment of Mr. Manojkumar Pati as an Independent Director. Pursuant to the MCA circulars, the Company has emailed the Postal Ballot Notice along with the explanatory statement dated October 26, 2024 through electronic mode via e-mail on November 5, 2024 to those Members whose email addresses are registered with the

the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who

e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of

facility will be available during the following period:

The remote e-voting shall be completed by not later than 5.00 p.m. on Thursday,

In case of any queries on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs)

(Rupees in crores)

Rahul L. Kanodia Vice Chairman & CEO

E-Auction Sale Notice for Sale

Reserve Price

Authorized Officer,

Time Advertising, Matunga (W),

Bandra (W.), Phone: 22691584

Reckon

जाहीर नोटीस

तमाम जनतेस ह्याद्वारे कळविण्यात येते की

गाव मौजे धोवली, ता. वसई, जि. पालघर येथील

सिटी सर्वे नं. १८०१, क्षेत्र २३५.८० चौ.मी. व

सिटी सर्वे नं. १८००/सर्वे नं. ६३ (अ), क्षेत्र

१७५.६० चौ.मी. हया दोन्ही जमीन मिळकती व

त्यावरील घर श्री प्रसाद दिनकर नाईक ह्यांच्या

मालकी व कब्जेवहीवाटीची असून, सदर मिळकर्त

त्यांनी श्री उध्दव शांताराम वालावलकर हयांच्या

कड्न नोंदणीकृत खरेदीखत अन्वये कायम विकत घेतल्या असून तशी नोंद सरकार दफ्तरी सूची

क्रमांक २ मध्ये सुध्दा उपलब्ध आहे. सदर दोन्ही

जिमन मिळकतीं मध्ये मालक श्री प्रसाद दिनकर

वसई विरार शहर महानगरपालिका हयांच्य

कार्यालयात अर्ज करणे आहे व सदर दोन्हीं

जमीन मिळकतींच्या मालकीबाबत व कब्ज

वहीवाटी बाबत. कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास, अथवा सदर जमिनीवर किंव तिच्या एखादया भागात विक्री, अदलाबदल गहाणखत, कुळारग, बक्षीस, दावा, वारसा ताबा, इजमेंटच्या अन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास तशी लेखी हरकत योग्य कागदपत्रासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ (चौदा) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांसह पत्ता "शिवनेर", झेंडाबाजार, वसई (प), ता वसई. जि. पालघर. ४०१ २०१.मोबाईल क्र

९२२६५२७२७५ येथे नोंदवावी. अन्यथा तसा

कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हरकत

नाही अथवा असल्यास तो कायमचा सोडन दिला आहे व सदर दोन्ही जिमन मिळकतींत श्री प्रसार दिनकर नाईक हयांचा मालकी व कब्जा वहीवाट

निर्विवाद आहे असे समजण्यात येईल व त्य

बाबतचे प्रमाणपत्र त्यांच्या नावे देण्यात येईल

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my client M/s. Anmol Banquets LLP to nvestigate the title of Shop No. 32, Ground Floor, C Wing, admeasuring

HARMONY MALL COMMERCIAL
PREMISES CO-OPERATIVE SOCIETY

LTD., situated at Land bearing C.T.S. Nos.1A/58/A, 1A/58B and 1A (Part) or

Revenue Village Pahadi, Coregaon West, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Link Road, Goregaon (West), Mumbai-400 104, owned by Mr. Laljibhai Raghavbhai Jikadra and Mr. Nikhil

Vikas Bora, Mr. Laljibhai Raghavbha Jikadra expired on 10-April-2021 at Mumbai without making any will on nomination and after the death of

forementioned deceased leaving behind

nis son Mr. Abhishek Laljibhai Jikadra Now his Son Mr. Abhishek Laljibhai Jikadra is the only legal heir of the deceased Mr. Laljibhai Raghavbhai Jikadra with FIVE shares bearing distinctive numbers 961 to 970 both

nclusive under share certificate numbe

97 ("the Property"), proposed to be purchased by my client.

Any person having any claim in, to or over

the Property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift trust, inheritance, right of way, tenancy, sub-tenancy, possession, lease, sub-lease, lien, easement or otherwise

nowsoever is hereby required to make the

same known to us in writing at our office a

elow mentioned address within 15 days

from the date hereof along with documentary evidence, otherwise it shall be presumed that there does not exist any

claim of any body of any nature agains

the above mentioned property and my client shall be entitled to deal with the said property as if there is no claim of any

nature of any person on the said property

dvocate High Court, Key Tech Park

ad,Oshiwara Dist. Centre, Oshiwara

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients are ntending to sell the Penthouse No.

1501/1601, on 15th Floor & 16th Floor

49 sq. fts. carpet area each on 15th Flooi

and 16th Floor plus terrace of 330 sq. fts

arpet area on 15th Floor and terrace of

162 sq. fts. carpet area plus terrace of 27

sq. fts. carpet area on 16th Floor, in the

Building known as Charkop Omkarshree

Housing Society Ltd., situated at Plot No. 8, RSC-6-A, Sector-2, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067,

onstructed on all that piece or parcel of

and bearing C.T.S. No.1C of Village Charkop, Taluka : Borivali, Mumbai

. Late Mr. Ratanlal Tilokchar

Bharadwaj, Mrs.shobha Ratanlal Bharawaj And Mr. Rakesh Ratanlal

Late Mr. Ratanlal Tilokchand

the said Flat expired on 18/08/2018.

lle salu Flat explied on 10/0/2016, leaving behind (1) Mrs. Shobha Ratanlal Bharawaj (Wife) (2) Mrs. Sangeeta Pankaj Jain (Daughter) (3) Mrs. Smita

Sachin Choudhary (Daughter) (4) Mrs. Mamta Ratanlal Bharadwaj (Daughter) and (5) Mr. Rakesh Ratanlal Bharadwaj

(Son), all adults and holding 6.66%

hares in the said flat, and the survivin

legal heirs and next of kin of the sai

deceased member, Now (1) Mrs

(Daughter) (3) Mrs. Mamta Ratanlal Bharadwaj (Daughter) have released, relinquished and transfered their proportionate share in the deceased said

at / shares in favour of their mother Mrs

Shobha Ratanlal Bharawaj and brothe Mr. Rakesh Ratanlal Bharadwai Vide Regestered Released Deed bearing Serial No. BRL-6-23446-2024 Dated :

The said flat was originally sold By ar

greement for Sale dated 18th June, 013 made and entered into between 1/s. S. D. Construction, through it's

Proprietor **Mr. Shekhar Sumant**

Dardarkar, having its Office at Shastr Nagar Geetanjali Co-operative Housing society Ltd., Plot No. 11, Shastri Nagar, Goregaon (West), Mumbai - 400 104, therein called "the Developer" of the One

Part; and Smt. Chetna Sanjay Minda & Smt. Sarita Sanjay Sharma, therein called "the Purchasers" of the Other Part; the said M/s. S. D. Construction

agreed to sale and Smt. Chetna Sanjay

Minda & Smt. Sarita Sanjay Sharma agreed to purchase and if any person have any claim in respect of the said

Penthouse, they may communicate in vriting along with the documentary vidence to the undersigned within 14

failing which it will be presumed that there are no claims towards the said Penthouse

or the shares and no claim would be

Advocate Sagar Anil Rode

nrolled no. MAH/3230/2001 Jnit 01, Nelnom Apartment II Rosen CHSL, Veronica Road, Bandra (West)

Mobile: 9324105151/9819366180

Date: 06/11/2024

A/1203 12th Fir Sadhana Indl Estate SV

and the same is deemed to have been

(ॲड. एन. बी. गुजर)

ह्याची नोंद घ्यावी

मुंबई लक्षदीप 🕓

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमने सामने

रत्नागिरी, दि. ९ : चिपळुणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यात थेट लढत आहे.

शेखर निकम यांना त्यांच्या वडिलांपासून राजकारणाचा वारसा आहे. त्यातही थी. निकम यांची स्वच्छ आणि सुसंस्कृत आमदार अशी प्रतिमा आहे. प्रशांत यादव तूलनेने नवखे आहेत. शरद पवार यांची अलीकडेच भव्य सभा चिपळूणला झाली होती. त्याचा प्रभाव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्या भागात असलेला

> प्रभाव याचा उपयोग प्रशांत यादव यांना कितपत होतो, हे पाहावे लागेल.

Voltas Ltd Regd. Office: 'Voltas House 'A',' Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai - 400033

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities/ applicant [s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

·					
Name[s] of holder[s]	Folio No	Kind of Securities & F V	Certificate Nos.	No. of Shares	Distinctive number[s]
Tome Ilidio Jose Furtado Cabral Jt. Maria Ermelinda De Sousa Furtado Cabral	VOX0120513	Equity and Rs. 1/-	Not Provided in Reply Letter	900	7953951 to 7954850
Place: Panaji, GOA					Name of the Claiman

खान यांचा मुलगा, र/ठि.: खोली क्र.१, तळमजत कावाराना इमारत, धोबी घाट, सांकली स्ट्रीट, मुंबई-४००००८ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकार कार्यालय, मुंबई शहर यांच्याकडे त्यांचे जन्म प्रमाणपः वितरणासाठी अर्ज केला आहे, यांच्यासह मी संबंधित आहे. सदर प्रकरण २७.११.२०२४ रोजी ठेवण्यात आलेले आहे. जर कोणास याबाबत काही आक्षेप असल्यार कृपया जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, . मनोरंजन विभाग, ३रा मजला, जुने कस्टम हाऊस मुंबई-४००००१ येथे ७ दिवसात कृपया संपर्क करावा. मोहम्मद नोआह शेख

जाहीर सूचना

माझे अशील श्री. मोहम्मद इक्रम खान, अब्दल दाय्य

वकील उच्च न्यायाल +९१ ९७६९९५६७९३ ठिकाण: मुंबई

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज सेंटर , प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००९३.

सीआयएनःएल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. दूर.:+९१ (२२) ६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९. वेबसाईटःwww.datamatics.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

			•		· .								
			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष		संपलेली ति	नाही	संपलेले व	अर्धवर्ष	संपलेले वर्ष
अ.	तपशिल	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३१.०३.२४	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३१.०३.२४
क्र .		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	90६.९४	909.28	908.32	38८.9८	388.40	034.34	४०६.७५	393.99	308.08	80.00	55.030	१५४९.८९
₹.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	3६.९४	0.33	३५.९६	88.20	६६.७७	990.00	42.09	42.84	4८.48	१०५.६	9२५.७८	२५०.८२
₹.		33.94	4.98	30.09	३९.१४	५३.१६	८६.३२	82.20	83.८२	४८.९३	८६.0२	903.६२	980.93
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित व्याजनंतर)	33.84	4.98	30.09	38.98	43.98	८६.३२	४२.३६	83.88	४९.२५	८५.८५	908.30	986.98
٧.	इतर व्यापक उत्पन्न	(٩.५३)	0.29	(0.68)	(१.२४)	(0.06)	9.00	५.२८	(৭.৩৭)	(0.09)	3.43	9.32	0.09
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	32.82	4.86	२९.१७	30.90	43.06	८७.३२	80.86	82.00	४८.२२	८९.५५	908.88	२०४.९२
U .	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-)	२९.५१	२९.५१	२९.४८	२९.५१	२९.४८	२९.५०	२९.५१	२९.५१	२९.४८	२९.५१	२९.४८	२९.५०
۷.	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीव वगळून)	एमए	एनए	एनए	एमए	एमए	एमए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए
٩.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)												
	- मूळ	4.04	0.66	4.09	६.६३	9.02	98.58	0.96	0.30	८.३५	98.48	90.09	33.50
	- सौमिकृत	4.04	0.66	4.08	६.६३	९.०२	98.88	0.96	0.30	٧.३५	98.48	90.09	
	उन. क. १. २. ३. ४. ४. ४.	कार्यंचलनातृन एकूण उत्पन्न (निव्वळ) कार्यंचलनातृन एकूण उत्पन्न (निव्वळ) करागृर्व साधारण प्रक्रियेतृन निव्वळ नफा(+)/(तोटा)(-) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-) (सा-नियंत्रित व्याजनंतर) द्वत व्यापक उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न स्राणा केलेले सममाग मांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-) राखीव वगळून) उत्पन्न प्रतिमाग (ईपीएस) मूळ				जिस्सी जिस्सी	. तपशिल अ. तपशिल अर्थवर्ष संपलेली तिमाही संपलेले अर्थवर्ष ३०.०९.२४ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३०.०९.२३ अर.०९.२३ अर.विचातिका ते अलेखापरिश्चीत अलेखापरिश्ची	. तपशिल अर्थवर्गितिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेले वर्ष संपलेले वर्ष संपलेले वर्ष संपलेले वर्ष संपलेले वर्ष अ००९.२४ ३०.०९.२४ ३०.०९.२४ ३०.०९.२४ ३०.०९.२३ ३०.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९.२३ ३१.०९ ११.३० कल्वापरिश्चीत अलेलापरिश्चीत अलेलापरिश्च	. तपशिल अ. तपशिल अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षी	संप्रतेती तिमाही संप्रतेते अर्धवर्ष संप्रतेते वर्ष संप्रतेते वर्ष संप्रतेते वर्ष संप्रतेते वर्ष संप्रतेते विका तपशिल अलेखापरिश्वीत अलेखारिश्वीत अलेखापरिश्वीत अलेखारिश्वीत अलेखापरिश्वीत अलेखारिश्वीत अलेख	संपर्वतितिमाही तपशिल तस्वण तपशिल तस्वण तपशिल तस्वण तपशिल तस्वण तपशिल तस्वण	संपर्वती तिमाही संपर्वते तमाही अञ्चलापिश्चीत अलेलापिश्चीत अलेलापिश्चित अलेलापिश्चित अलेलापिश्चित अलेलापिश्चित अलेलापिश्चित अलेलापिश्चीत अलेलापिश्चित अलेल	संपन्नेती तिमाही संपन्नेत अर्थवर्ष संपन्नेत वर्ष स्वयंत्रेत वर्ष स्वयंत्र वर्ष स्वयंत्रेत वर्ष स्वयंत्र स्वयंत्र स्वयंत्र स्वयंत्रेत स्वयंत्र स्वयं

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑग्रह दिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेस्यलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह कंपनीटारे सादर करण्यात आलेली विनीय वर्ष २०२४ –२५ च्या अर्थवर्ष व दितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२४–२५ च्या अर्धवर्ष व द्वितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिनांकः ०३ १० २०२४

राहुल एल. कनोडिया

उपाध्यक्ष व सीईओ

दिनांकः ०३.१०.२०२४

ठिकाण : मुंबई दिनांक: ०५.११.२०२४



संदर्भ: सीबी८३५८/बीआर०२६६/१३-२/५९/२०२४/एसएम

श्री. अंकित उमेश गप्ता (कर्जदार) पत्ता १: बी१, खोली ४०४, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, पाईप लाईन, निरंकारी सत्संग खावनजवळ, टेमघर

पत्ता २: फ्लॅट क्र.१४०३, १४वा मजला, विंग-डी, वर्सटाईल व्हॅली, निळजे, कल्याण, ठाणे-४२१२०४. पत्ता ३: फ्लॅट क्र.१४०४, १४वा मजला, विंग-डी, वर्सटाईल व्हॅली. निळजे. कल्याण. ठाणे-४२१२०४.

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सरफायसी कायदा. २००२) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(२) अन्वये वेळोवेळी सुधारित मागणी सूचना. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२ (यापुढे ''कायदा^{''} म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, कोपरी कॉलनी (०२६६) शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे ''प्रतिभूत धनको'' म्हणून संदर्भित) हे तुम्हाल खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात: **श्री. अंकित उमेश गुप्ता** (यापुढे ^{''}कर्जदार'' म्हणून संदर्भ) यांनी येथे अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभत धनकोंच्या बाजने प्रतिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे.

सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तींनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन दिले आहे.

असे की, **श्री. अंकित उमेश गुप्ता** (यापुढे सदर **''कर्जदार''** म्हणून संदर्भ) यांची हमी यांनी सर्व पैशांच्य नागणीनुसार देय देण्याची हमी दिली आहे आणि कर्जदाराने प्रतिभूत धनकोला दिलेली किंवा रु.७५,००,०००/ - **(रुपये पंच्याहत्तर लाख फक्त)** च्या मर्यादेपर्यंतच्या ऋण सुविधांसाठी त्यावरील व्याजासह सर्व जबाबदाऱ्य आणि दायित्वे पूर्ण केली आहेत.

तुम्ही (**अनुसूची बी** मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे **अनुसूची**

तथापि, ३०.०६.२०२४ पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे. प्रतिभत मालमत्तेदारे ठेवलेल्या खात्याची पस्तके दर्शविते की तारखेनसार प्रतिभत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्व रु.७२,५९,६३४.५९ (रुपये बाहत्तर लाख एकोणसाठ हजार सहाशे चौतीस आणि पैसे एकोणसार . **कक्त)** ज्याचा तपशील भविष्यातील व्याजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील कराराच्य अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोत्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील व्याजाची परतेफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास पतिबंधित करण्यात आले. दिनांक ०१.१०.२०२४ **रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमुद करा)** रिझव बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार

या नोटीसद्वारे सरक्षित कर्जदार तमच्या निदर्शनास आणन देतो की. कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची परतफेड करण्यात अयशस्वी आणि दर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत प्रतिभूत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमूद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास ं देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्य नंदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह **खाते क्र.१६**०००**१६३२०४४** करिता **१०.९५**% (८.९५%+२% <mark>दंडात्मक व्याज)</mark> प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात.

मुरक्षित मालमत्तेवरील सुरक्षा व्याज **CERSAI कडे** cersai id-400071839338 <mark>आणि</mark> cersa . **ोंदणी तारीख-०५.०७.२०२३ रोजी** नोंदणीकृत आहे.

कपया लक्षात घ्या की. तम्ही प्रतिभत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम रू.७२.५९.६३४.५९ . (रुपये बाहत्तर लाख एकोणसाँठ हजार सहाशे चौतीस आणि पैसे एकोणसाठ फक्त) पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद केल्याप्रमाणे व्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याह अधिकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे:

१३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यार शस्वी ठरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंव

अधिक उपायांचा अवलंब करू शकतो. म्हणजे अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे ;

ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिका कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे

गरंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईत जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल;

परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग असेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी

मंबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत. प्रतिभत मालमत्तेची पर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात. कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्य

तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे. नुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोच नेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंव अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उल्लंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत नालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले

गगणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देय असलेल्या आणि देय रकमेच्य पुढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही. हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत कोणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे.

उत्पन्न प्रतिभूत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्याव

कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

आपले विश्वास्, प्राधिकृत अधिकारी

अनुसुची - ए

	(कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील)					
अ.क्र.	खाते क्र.	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम		
₹.	१६०००१६३२०४४	गृहनिर्माण कर्ज	३१.०५.२०२३	₹.७५,00,000		
	एकूण			ক.৬५,00,000		
		अनुसुची – बी	•	·		
		(प्रतिभूत मालमत्तेचे तप	शील)			
or ac		चंगम् /म्लास्य		अधिकार धारकाने गा		

 4.17.4141	***************************************
फ्लॅट क्र.१४०३, १४वा मजला, क्षेत्रफळ ३८.२९ चौ.मी. (रेरा कार्पेट	श्री. अंकित उमेश गुप्ता
क्षेत्र), विंग डी, वर्सटाईल व्हॅली म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव निळजे,	
तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, जमीन जुना सर्व्हे क्र.११/९, १३, १४,	
१५, १६/१ए व १६/१बी व नवीन सर्व्हे क्र.१२/९, १४, १५, १६,	
१७/१ए व १७/१बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे	
येथील जागेचे सर्व भाग व खंड.	
 फ्लॅट क्र.१४०४, १४वा मजला, क्षेत्रफळ ३८.२९ चौ.मी. (रेरा कार्पेट	श्री. अंकित उमेश गुप्ता
क्षेत्र), विंग डी, वर्सटाईल व्हॅली म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव निळजे,	
तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, जमीन जुना सर्व्हे क्र.११/९, १३, १४,	
१५, १६/१ए व १६/१बी व नवीन सर्व्हे क्र.१२/९, १४, १५, १६,	

		अनुसुची – सी		
		(तारखेनुसार दायित्वाचा त	पशील)	
अ.	कर्ज खाते	कर्जाचा स्वरूप मर्यादा	तारखेनुसार	व्याज दर
क्र.	क्र.		व्याजासह दायित्व	
۶.	१६०००१६३२०४४	गृहनिर्माण कर्ज	रु.७२,५९,६३४.५९	१०.९५%
	एकूण		रु.७२,५९,६३४.५९	

१७/१ए व १७/१बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे

येथील जागेचे सर्व भाग व खंड.

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate कॅनरा बँक, कल्यार मेन (२०९) शाखा

संदर्भ: सीबी८३५८/बीआर२०९/१३-२/५६/२०२४/एसएम

श्री. पांडुरंग बी. भुईंगडे (कर्जदार)

पत्ता १: फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, लोधा एन्ट्रेन्स, इमारत क्र.६, ११वा रस्ता, महाकाली गुंफा रोड समोर, एमआयडीसी अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

श्रीमती वैशाली पांडुरंग भुईंगडे (सह-कर्जदार)

पत्ता १: फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, लोधा एन्ट्रेन्स, इमारत क्र.६, ११वा रस्ता, महाकाली गुंफा रोड प्रमोर, एमआयडीसी अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

श्री. पांडरंग बी. भुईंगडे (कर्जदार) व श्रीमती वैशाली पांडुरंग भुईंगडे (सह-कर्जदार)

गत्ता १: फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, वृंदावन शिवधाम कॉम्प्लेक्स, ऑबेरॉय मॉलजवळ, दिंडोशी माला

पूर्व, मुंबई-४०००९७. विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा, २००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(२) अन्वये वेळोवेळी सुधारित मागणी सूचना.

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे ''कायदा^{?'}' म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, कल्याण (२०९) शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (वापुढे "प्रतिभूत धनको" म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतातः श्री. पांडुरंग बी. भुईंगडे व श्रीमती वैशाली पांडुरंग भुईंगडे (वापुढे **'कर्जदार''** म्हणून संदर्भ) यांनी येथे **अनुसूची ए** मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे.

सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तींनुसार कर्जाची रक्कम परतफेड _{हरण्याचे} स्पष्टपणे वचन दिले आहे

असे की, **श्री. पांडुरंग बी. भुईंगडे व श्रीमती वैशाली पांडुरंग भुईंगडे** (यापुढे सदर **''कर्जदार''** म्हणून संदर्भ) यांची हमी यांनी सर्व पैशांच्या मागणीनसार देय देण्याची हमी दिली आहे आणि कर्जदाराने प्रतिभत धनकोला देलेली किंवा रु.१,६१,३८,०११/- (रुपये एक कोटी एकसष्ट लाख अडतीस हजार अकरा फक्त) च्या र्यादेपर्यंतच्या ऋण सुविधांसाठी त्यावरील व्याजासह सर्व जबाबदाऱ्या आणि दायित्वे पूर्ण केली आहेत तुम्ही (**अनुसूची बी** मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे **अनुसूची**

तथापि, २७.०६.२०२४ पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे. प्रतिभूत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तमचे दायित्व रु.१.५३.०७.०९८.९५ (रुपये एक कोटी त्रेपन्न लाख सात हजार अठठ्याण्णव आणि पैसे <mark>ट्याण्णव फक्त)</mark> ज्याचा तपशील भविष्यातील व्याजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे. पुढे असे मूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील ह्मागच्या अर्थीचे पालन क्रमण्यात अयशस्वी रुगला आहे आणि थकबाकीची पर्तता क्रमण्यात रालाराल केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील प्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. दिनांक २८.०९.२०२४ <mark>रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद</mark> **हरा)** रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शव

या नोटीसद्वारे सरक्षित कर्जदार तमच्या निदर्शनास आणन देतो की. कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची गरतफेड करण्यात अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६<mark>० दिवसांच्या</mark> आत प्रतिभूत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमूद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पूढे, तुमच्या निदर्शनास भाणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह **खाते क्र.१६**४००२९८७६१० करिता ११.७५% (९.७५%+२% दंडात्मक व्याज) प्रतिवर्ष दराने आणि खाते क्र.१६४००३२५६२५९ करिता ११.३५% (९.३५%+२% **दंडात्मक व्याज**) प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात. . सुरक्षित मालमत्तेवरील सुरक्षा व्याज CERSAI कडे cersai id-400067404743 आणि cersai

-**गोंदणी तारीख–११.०१.२०२३ रोजी** नोंदणीकृत आहे. कपया लक्षात घ्या की. तम्ही प्रतिभत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम रु.१.५३.०७.०९८.९५ 📗 ्र (रुपये एक कोटी त्रेपन्न लाख सात हजार अठ्ठ्याण्णव आणि पैसे पंच्याण्णव फक्त) पुढील व्याज आणि गानुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर प्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्यार्ह

अधिकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे: १३(X)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पर्ण करण्यात

अधिक उपायांचा अवलंब करू शकतो, म्हणजे अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा . ।साइनमेंट किंवा विक्रीदारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे :

ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जटागच्या व्यवमायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे॰

परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल

परंत पढ़े अमे की जेथे मंपर्ण व्यवमायाचे किंवा व्यवमायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेटन काण्यायोग

iबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

नुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोर्च

नेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा भन्यथा हस्तांतरित करणार नाही. तमच्या निदर्शनास आणन दिले जाते की. या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उल्लंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत् नालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभूत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा

मागणीची ही सूचना पूर्वग्रहरिहत आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देय असलेल्या आणि देय रकमेच्या पुढील मागण्यासह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही. हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत **होणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता** आहे.

कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि -गरिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

आपले विश्वास. प्राधिकृत अधिकारी

खाते क्र.

083eJS9500X38

१६४००३२५६२५९

अ.क्र.

अनुसुची - ए

(ক	नदारान घतलल्या ऋण सुावः	धचा तपशाल)	
	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम
	गृहनिर्माण कर्ज	३०.१२.२०२२	₹.१,५८,00,000
	गह कर्ज सरक्षा	२४.०३.२०२३	₹.३.३८.0११

	एकूण			र्स.१,६१,३८,०११				
.क्र.	(प्रतिभूत मालमत्तेचे तपशील) क्र. जंगम/स्थावर अधिकार धारकाचे ना							
,	फ्लॅट क्र.४०२. ४था मजल	ा, क्षेत्रफळ ६२.८९ चौ.मी. व		ी. पांड्रंग बी. भुईंगडे				
	बाल्कनी क्षेत्रासह क्षेत्रफळ	३.३१ चौ.मी., वृंदावन म्हणू	न ज्ञात इमारत,	व श्रीमती वैशाली				
	दोन खुल्या/आच्छादित पा	पांडुरंग भुईंगडे						
		क्स, जन ए.के. वैद्य मार्ग, म वली व जिल्हा मुंबई उपनगर-						
	गाव दिंडासा, तालुका बार	पला प ।जल्हा मुबइ उपनगर-	800059,					

जमीन सीटीएस क्र.१०७ (भाग) व ११० (भाग).				
अनुसुची - सी (तारखेनुसार दायित्वाचा तपशील)				
कर्ज खाते क्र.	कर्जाचा स्वरूप मर्यादा	तारखेनुसार व्याजासह दायित्व	व्याज दर	
१६४००२९८७६१०	गृहनिर्माण कर्ज	रु.१,५३,०७,०९२.००	११.७५%	

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certificate Number 2433/ 51435 for 100 equity shares each of Rs. 107 (2000) each of Rs. 10/- (Rupees Ten Only) face value bearing Distinctive No.(s) 7663251-7663300/ 20351493-20351542 of **M/S SANOFI INDIA** LTD for folio number 00001564. Having it registered office at: Link Intime India Pvt Ltd Unit: SANOFI INDIA LTD "C-101, 247 Park, LBS Marg Vikhroli(west) Mumbai 400083. Registered in the name of **Amarjit Singh Vohra** have been **lost**. I have applied to the company issue duplicate shares certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

NOTICE NOTICE is hereby given that the Certificate(s) for 152 Equity Shares as detailed below, of ULTRATECH CEMENT LIMITED standing in the name(s) of RAJESWARAN V have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue Duplicate Certificate(s) for the said shares. An person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar KFIN TECHNOLOGIES LIMITED. Selenium Tower B, Plot No. 31&32, Gachibowli, Financial District Hyderabad 500 032 within one month from this date else the Company will proceed to issue Duplicat

o or amounto (o).				
Name of the	Folio No.	Cert. Nos.	Dist. Nos.	Qty
Shareholders				
Ultratech Cement Limited	70043351	106253	34124253 - 34124292	40
Ultratech Cement Limited	V67367	176345	38516557 - 38516668	112
Place: Mumbai			(RAJESWAR/	4N)
Date: 06.11.2024				

केनरा बैंक Canara Bank 🔬 सिंडिकेट Syndicate

मुंबई वर्सीवा (०१७१) शाखाः हेरिटेज प्लाझा, दकान क्र.१-३, डी.एन. नगर मेट्रो स्टेशनच्या मागे, जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई.

७ (सात) वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी लॉकर कार्यचलन नसल्याकरिता मागणी सूचना. थकबाकी व दंड रकम व लॉकर उघडण्याची सूचना

(७ (सात) वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता लॉकर कार्यचलन नसल्याने कसुरवार)

याद्वारे सर्व संबंधित व्यक्तींना आणि सर्वसामान्य जनतेला एक जाहीर सूचना देण्यात येत आहे की, या सूचने अंतर्गत नाव असलेल्या व्यक्तींनी **कॅनरा बँके** (**ई-सिंडीकेट बँक** शाखेसह समाविष्ट) च्या खाली नमूद केलेल्या शाखांमध्ये सुरक्षित ठेव लॉकर्सची सुविधा घेतली आहे. (एडी) लॉकर भाडेकरू/एलओए यांना लॉकर भाड़े ७ वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता लॉकर कार्यचलन नसल्याने विनंतीसह नोंदणीकत पोस्टादारे संबंधित शाखांनी वैयक्तिक पत्र/सचना आमच्या बेंकेच्या नोंदीनुसार उपलब्ध पत्त्यावर लॉकर भाड्याची थकबाकी माफ करण्याच्या विनंतीसह आधीच दिली आहेत. या सूचना असूनही, लॉकर माड्याने घेणाऱ्यांनी/एल.ओए यांनी शाखेशी संपर्क साधला नाही आणि लॉकरचे कार्यचलन केलेले नाही.

खाली नमुद्र केलेल्या लॉकर भाड्याने घेणारे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना विनंती आहे की, त्यांनी ही **अंतिम सूचना** म्हणून विचारात घ्या आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाखेशी संपर्क साधा आणि ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १**५ दिवसांच्या** आत ७ वर्षांपेक्षा अधिक कालावधीत लॉकर कार्यचलन केलेले नसल्याने त्यांचे लॉकर कार्यचलीत करावे, असे न झाल्यास भाड्याने घेणाऱ्या किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी/वारस यांच्या खर्चावर आणि एकमेव जोखमीवर, कोणतीही पुढील सूचना न देता लॉकर्स बँकेकडून उघडले जातील.

७ वर्षांपेक्षा अधिक कालावधीत कार्यचलन नसलेले लॉकर्सच्या भाडेधारकांची यादी व थकबाकी दंड रक्कमः

अ. क.	लॉकर भाड्याने घेणाऱ्याचे नाव	पत्ता	लॉकर क्रमांक	शाखेचे नाव	देय थकबाकी व अंतिम कार्यचलन
?	अंबर	३०१, भगतानी हाईट, यारी रोड समोर, पंच मार्ग, वर्सोवा-४०००६१.	१२८०	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
	हिमेश दामोदर वेल	२, धवल बिंदु, ७ बंगलोज, वर्सोवा, मुंबई-४०००६१.	२८४	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
ŧ	कमलदेवी सी. गुप्ता	७०३, होरायझन ब्ह्यु आय, ए विंग, प्लॉट क्र.७०, वर्सोवा, मुंबई- ४०००६१.	६१४	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
8	महम्मद अस्लम इब्राई	ट्रान्समेड शिपींग लि., १५२, ईएल वेनिझेलॉग, १४६ ७१, कास्त्रे ग्रेस ००००००.	१२२५	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
4	एस. जया राव - एस. स्रे	८७, आराम नगर, जे.पी. रोड, अंधेरी (प.), वर्सोवा, मुंबई-४०००६१.	४५७	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
દ્	त्रिलोकचन पुजारा एम.	पी.ओ. बॉक्स ७७१, लंडन एन२२ ४एचजी, (युके) ००००००.	પ રર	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
O	एच.व्ह. कुकरेजा - श्री.	३०३, विश्व शांती, ७ बंगलोज, वर्सोवा, मुंबई-४०००६१.	२५७	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
۷	नीलकंठ मुर्थी पीएल	३, च्बी चैन रोड, ०२-०८, बनयान कॉन्डो, सिंगापूर-११९७४५.	३८	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
9	साजिद वैद	२डी १०२, राजयोग कोहौसोलि., न्यु म्हाडा, वर्सोवा, अंधेरी (प.), लोखंडवाला सर्कल-४०००५३, अंधेरी.	88	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
0 9	सोनाल राजीव चोप्रा	राजकमल, बी १०२, जुहू वर्सोवा लिंक रोड, मुंबई-४०००६१.	१४४	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
?	सुनिता एम. मंगलानी	१२०२, ए संजीव एन्क्लेब्ह, जे.पी. रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम- ४०००६१.	८६७	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
१२	स्वरन लता कपूर	१७०५/६, बेलस्कॉट टॉबर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५३.	७८२	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
? 3	माया के. हरिरामानी	होरायझन ब्ह्यु-२ए, फ्लॅट-५०१, ७ बंगलोज, अंधेरी (प.)-४०००६१.	४२८	मुंबई, वर्सोवा (अधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही
१४	भारती खुशलानी	२०२, प्ल्युटो को-ऑप.ही.सो., ओशिवरा बस आगारा समोर, न्यु लिंक रोड, गोरेगाव (प.)-४००१०४.	۲8	मुंबई, वर्सोवा (अंधेरी वर्सोवा रोड)	७ वर्षांसाठी कार्यरत नाही

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०६.११.२०२४

NAGARJUNA AGRI- TECH LIMITED

Registered Office: 56, Nagarjuna Hills, Panjagutta, Hyderabad – 500082, CIN: L01119TG1987PLC007981 Tel. No.: (+91) 8977398159, Email: natl@rediffmail.com, Website: www.nagarjunaagritechlimited.com

nendations of the Committee of Independent Directors ("IDC") of M/s. Nagarjuna Agri-Tech Limited ("Target Company") under Regulation 26(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") on the Open Offer (as defined below) made by Mrs. Rachna Suman Shaw ("Acquirer") to the public shareholders of the Target

l	1.	Date	November 05, 2024
١	2.	Name of the Target Company ("TC")	Nagarjuna Agri-Tech Limited
	3.	Details of the Offer pertaining to TC	Open Offer for the acquisition of up to 24,35,966 (Twenty-Four Lakhs Thirty-Five Thousand Nine Hundred and Sixty-Six) fully paid-up equity shares of the Target Company having face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) each ("Equity Shares"), representing 26,00% of the total paid-up equity and voting share capital of the Target Company on a fully diluted basis (as of the 10th working day from the closure of the tendering period of the Open Offer) of the Target Company at a price of Rs. 20/- (Rupees Twenty Only) per Equity Share ("Offer Price") from the public shareholders of the Target Company ("Open Offer"). The Public Announcement dated August 05, 2024, Detailed Public Statement dated August 12, 2024, the Draft Letter of Offer dated August 20, 2024 and the Letter of Offer dated October 28, 2024 have been issued by M/s. VC Corporate Advisors Private Limited, being the Manager to the Open Offer, on behalf of the Acquirer.
	4.	Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer	Acquirer: Mrs. Rachna Suman Shaw PAC: There are no PACs for the purpose of this Open Offer.
	5.	Name of the Manager to the Offer	Name: V C Corporate Advisors Private Limited CIN: U67120WB2005PTC106051 Reg. Office: 31 Ganesh Chandra Avenue, 2nd Floor, Suite No 2C, Kolkata- 700013. SEBI Regn No.: INM000011096 Tel. No.: 033 2225 3940 Email ID: mail@vccorporate.com Website: www.vccorporate.com
	6.	Members of the Committee of Independent Directors	a. Mr. Mahender Reddy Nalavola (Chairperson) b. Ms. Chanchal Kedia (Member) (Appointed w.e.f. September 04, 2024 in place of Mr. Soma Raju Kallepalli whose term expired on September 30, 2024)
	7.	IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	IDC Members are Independent and Non-Executive Directors of the Target Company; None of the IDC Members hold any equity shares of the

of the Target Company; None of the IDC Members hold any equity shares of the Target Company; None of the IDC Members have any other contracts or relationship with the Target Company

8. Trading in the Equity shares/other securities of the TC None of the IDC Members have traded in any of the equity shares/securities of the Target Company during the a. 12 months period preceding the date of the Public Announcement: and period from the date of the Public Announcement till the

date of this recommendation. IDC Member's relationship with the Acquirer (Director None of the IDC Members have any relationship with the Acquirer. Equity shares owned, any other contract /relationship), if any None of the IDC Members have traded in any of the equity Trading in the Equity shares/other securities of the Acquirer

by IDC Members shares/securities of the Acquirer. Recommendation on the Open Offer, as to whether the The IDC Members believe that the Open Offer is fair and offer is fair and reasonable The IDC has taken into consideration the following for making Summary of reasons for recommendation

(IDC may also invite attention to any other place, e.g. ompany's website, where its detailed recomm along with written advice of the independent advisor, if any can be seen by the shareholder)

The IDC has reviewed the Public Announcement, the Detailed Public Statement, the Draft Letter of Offer and Letter of Offer, issued by the Manager to the Open Offer, on behalf of the Acquirer;

b. The IDC Members are of the opinion that the Offer Price of Rs. 20/- (Rupees Twenty Only); offered by the Acquirer is in accordance with the relevant regulations prescribed in the SEBI (SAST) Regulations;

c. The Offer Price is higher than the (i) negotiated price under the Share Purchase Agreement i.e., Rs. 10/- per Equity Share executed on August 05, 2024; and (ii) Fair Value of the equity share of the Target Company i.e., Rs. 18.07/-per Equity Share as on March 31, 2024;

d. The Open Offer is for acquisition of publicly held Equity Shares of the Target Company. The Public Shareholders have the option to tender the equity shares or remain invested in the Target Company.

Based on the above, the IDC is of the opinion that, as on the date of this recommendation, the Offer Price of Rs. 20/- per Equity Share offered by the Acquirer appears to be fair and reasonable and is significantly higher than the fair value per equity share of the Target Company which is Rs. 18.07 as certified by the Registered Valuer

However, IDC would like to draw attention of the shareholders that the equity shares of the Target Company are presently trading on BSE Limited at a price that is higher than the Offer Price. The shareholders are advised to independently evaluate the Open Offer via current share price and take an informed decision, before participating in the Open Offer.

14. Any other matter(s) to be highlighted Terms not defined herein carry the meaning as ascribed to them in the Letter of Offer dated October 28, 2024.

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by Nagarjuna Agri-Tech Limited under the SEBI (SAST)

> For and on behalf of the Committee of Independent Directors of Nagarjuna Agri-Tech Limited

Mahender Reddy Nalavola DIN: 09389493

Chairperson, Committee of Independent Directors

१६४००२९८७६१० १६४००३२५६२५९ गृह कर्ज सुरक्षा एकुण

रु.६.८६ र्स.१,५३,०७,०९८.९५

Date: 05.11.2024

Details of Independent Advisors, if any